

श्रीम. रश्मि शुक्ला,  
भा.पो.से., यांचा सक्तीच्या  
रजेचा कालावधी संपुष्टात  
आणणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
गृह विभाग

शासन आदेश क्र.आयपीएस-२०२४/प्र.क्र.१७०/पोल-१  
दुसरा मजला, मंत्रालय (मुख्य इमारत),  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. पिन-४०००३२.

दिनांक : २५.११.२०२४.

संदर्भ : १. शासन आदेश, गृह विभाग, क्र. आयपीएस-२०२४/प्र.क्र.१७०/पोल-१,  
दिनांक ०५.११.२०२४.

शासन आदेश.

मा. भारत निवडणूक आयोग, यांचे पत्र क्र. ४३७/६/एमएच-एलए/२०२४/डब्ल्यूएस-॥,  
दिनांक ०५.११.२०२४ द्वारे निर्देशित केल्यानुसार, शासन आदेश, गृह विभाग, क्र. आयपीएस-  
२०२४/प्र.क्र.१७०/पोल-१, दिनांक ०५.११.२०२४ द्वारे, श्री. संजय कुमार वर्मा, भा.पो.से.  
(महा.:१९९०) यांची, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंतच्या  
कालावधीकरिता, “पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य” या पदावर,  
पदस्थापना करण्यात आली आहे. तसेच, उक्त शासन आदेशाद्वारे श्रीम. रश्मि शुक्ला,  
भा.पो.से., यांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या  
रजेवर पाठविण्यात आले होते.

२. मा. भारत निवडणूक आयोगाने, अधिसूचना क्र.३०८/महा.-वि.स./२०२४, दिनांक  
२४.११.२०२४ द्वारे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ अनुसार निर्वाचित सदस्यांची नावे  
अधिसूचित केली आहेत. तसेच, मा. भारत निवडणूक आयोगाने पत्र क्र.४३७/६/१/INST/  
ECI/ FUNCT/ MCC/२०२४, दिनांक २५.११.२०२४ द्वारे, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-  
२०२४ च्या अनुषंगाने सुरु असलेली आदर्श आचारसंहिता समाप्त करण्यात आली असल्याचे  
घोषित केले आहे.

३. आता, निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्याने आणि आदर्श आचार संहिता समाप्त झाली असल्याने, श्रीम. रश्मि शुक्ला, भा.पो.से., यांचा सक्तीच्या रजेचा कालावधी संपुष्टात आला आहे.

४. श्रीम. रश्मि शुक्ला, भा.पो.से., यांनी “पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य” या पदाचा कार्यभार श्री. संजय कुमार वर्मा, भा.पो.से., यांचेकडून स्वीकारावा.

५. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४११२५२२२१२९६७२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(व्यंकटेश भट)  
शासनाचे सह सचिव.

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

प्रत-

- १) श्रीम. रश्मि शुक्ला, भा.पो.से.
- २) श्री. संजय कुमार वर्मा, भा.पो.से.

(पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांच्या कार्यालयामार्फत).

प्रत-

- १) प्रधान महालेखापाल (लेखा व हकदारी/लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
- २) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ३) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ४) सहायक संचालक, भा.पो.से. कक्ष, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) निवड नस्ती, पोल-१.